



महाराष्ट्र शासन राजपत्र

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक १२]

गुरुवार ते बुधवार, मार्च २९-एप्रिल ४, २०१८/चैत्र ८-१४, शके १९४०

[पृष्ठ ४, किंमत : रुपये ११.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ-नागपूर विभागीय पुरवणी

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ४७.

मुख्याधिकारी, नगर पंचायत, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६.

क्रमांक १०२४-नपआ-२०१८.—

आष्टी (श) नगर पंचायतने तिच्या सर्वसाधारण सभा ठराव क्र. ५, दिनांक ०७-०६-२०१६ च्या सरदहू नगर पंचायतच्या क्षेत्राकरिता महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २३(१) अन्वये विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे.

आष्टी (श) नगर पंचायतच्या कक्षेखाली येणा-या व त्यासाठी विकास योजना करायची आहे त्या क्षेत्राचा नकाशा आष्टी (श) नगर पंचायतच्या कार्यालयात सुटीचे दिवसांखेरीज कार्यालयीन वेळेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २३, पोटकलम (२) अन्वये नागरिकांस पाहण्यासाठी ठेवलेला आहे. ज्या नागरिकांच्या नियोजित विकास योजनेसंबंधी काही सूचना अगर हरकती असतील त्यांनी, हि अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांचे आत त्यांच्या सूचना आणि हरकती आष्टी (श) नगर पंचायतकडे लेखी द्याव्यात म्हणजे उक्त अधिनियम कलम २३, पोट कलम (१) अन्वये आष्टी (श) नगर पंचायत त्यांचा योग्य तो विचार करील.

आष्टी (श) :

दिनांक १२ मार्च, २०१८.

पंकज वि. गोसावी,

मुख्याधिकारी,

नगर पंचायत, आष्टी (श).

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झालेल्या आहेत.

१७

शुक्रवार, मार्च १६, २०१८/फाल्गुन २५, शके १९३९

भाग १-अ (असा.), (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ४८.

अध्यक्षा, नगर परिषद, यांजकडून

क्रमांक बांध-वि-३४९२-२०१८.—

कळमेश्वर-ब्राम्हणी नगर परिषदेने तिच्या सर्वसाधारण सभा ठराव क्र. ५, दि. १६ फेब्रुवारी २०१८ च्या अन्वये सदर मोजा ब्राम्हणी चे वाढीव क्षेत्र सहित नगर परिषदेच्या क्षेत्राधिकारातील महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३८ व कलम २३(१) अन्वये एकीकृत विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे.

कळमेश्वर-ब्राम्हणी नगर परिषदेच्या कक्षेखाली येणा-या व ज्यासाठी विकास योजना करावयाची आहे त्या क्षेत्राचा नकाशा कळमेश्वर-ब्राम्हणी नगर परिषदेच्या कार्यालयात सुटीचे दिवसाखेरीज कार्यालयीन वेळात महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम-३८ व कलम २३, पोट-कलम (२) अन्वये नागरिकांना पाहण्यासाठी खुला ठेवलेला आहे. ज्या नागरिकांच्या नियोजित विकास योजना संबंधी काही सूचना अगर हरकती असतील त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध होईल त्या तारखेपासून ६० (साठ) दिवसांचे कालावधीत सूचना आणि हरकती कळमेश्वर-ब्राम्हणी नगर परिषदेकडे लेखी द्याव्यात म्हणजे उक्त अधिनियम कलम २३ पोट-कलम (१) अन्वये कळमेश्वर-ब्राम्हणी नगर परिषद त्याचा योग्य तो विचार करील.

कळमेश्वर-ब्राम्हणी :
दिनांक १६ फेब्रुवारी, २०१८.

सौ. स्मृतीताई इखार,
अध्यक्षा,
नगर परिषद, कळमेश्वर-ब्राम्हणी.

भाग १-अ (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ४९.

BY PRESIDENT, MUNICIPAL COUNCIL

No. BS-3492--2018.—

The Kalmeshwar Municipal Council by its Resolution No. 5, Dated 16-2-2018 has declared its intention to prepare Development Plan of Kalmeshwar-Bramhani City (second revised) as per the provisions of Sections 38 and 23(1) of the *Maharashtra Regional & Town Planning Act, 1966* for the area within its jurisdiction.

A copy of the plan showing the area for which the Development Plan is to be prepared is kept open for inspection for the public on the working days at the office of the Kalmeshwar Bramhani Municipal Council as required u/s. 23 (2) of the *Maharashtra Regional & Town Planning Act, 1966*. Suggestions or objections, if any, which should be communicated in writing within 60 (Sixty) days from the date of publication of Municipal intention in *Maharashtra Government Gazette* shall be considered by the Kalmeshwar-Bramhani Municipal Council as required by Section 23(1) of the Act.

Kalmeshwar-Bramhani :
Dated the 16th February 2018.

SMRUTITAI IKHAR,
President,
Municipal Council,
Kalmeshwar-Bramhani.

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झालेल्या आहेत.

१८

मंगळवार, मार्च २०, २०१८/फाल्गुन २९, शके १९३९

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ५०.

सभापती, नागपूर सुधार प्रन्यास, यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार फेरबदल.

क्रमांक -नासुप्र-उसंनर-७-२०१८.—

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे तरतुदीनुसार नागपूर शहराकरीता तयार करण्यात आलेली सुधारित विकास योजना नगर विकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-२४९६-२६४३-सी.आर. ३०० (ए)-९७-युडी-९, दिनांक ७-१-२००० नुसार भागशः मंजूर व क्रमांक टिपीएस-२४००-१६२८-सी.आर. २००-२०००-युडी-९, दिनांक १०-९-२००१ नुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच शासनाचे नगरविकास विभागाची अधिसूचना क्रमांक टिपीएस-२४०१-८५५-सी.आर. ७६-युडी-९, दिनांक २७-०२-२००२ अन्वये ७ योजनांकरिता नागपूर सुधार प्रन्यासला “नियोजन प्राधिकरण” म्हणून घोषित केलेले आहे व विषयांकित जागा या ७ योजनेपैकी “ग्रीन बेल्ट कंट्रोल स्किम” अंतर्गत समाविष्ट आहे.

नागपूर शहराच्या मंजूर सुधारित विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार खाली नमूद केल्याप्रमाणे फेरबदल करण्याचे नागपूर सुधार प्रन्यासने ठरविले आहे व उक्त प्रस्तावासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त मंडळाने ठराव क्रमांक ११-११७४-दिनांक ०४-१२-२०१७, एसई-प्लॅनिंग अन्वये फेरबदलाची कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विकास योजनेत सूचविलेले प्रस्तावित फेरबदल खालीलप्रमाणे आहे.—

अनुक्रमांक	खसरा क्र./मौजा	अंदाजे क्षेत्र	मंजूर सुधारित विकास योजनेप्रमाणे उपयोग	म.प्रा.व न. र. अधिनियम, १९६६ चे कलम ३७ नुसार प्रस्तावित उपयोग
(१)	(२)	(३)	(४)	(५)
१	१९/दाभा	०.५३ हेक्टर	कृषी	निवासी

उपरोक्त प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा नागपूर शहराच्या सुधारित विकास योजनेचा भाग नकाशा नागपूर सुधार प्रन्यासच्या उपसंचालक, नगर रचना (रचना) विभागात कामकाजाचे सर्व दिवशी कार्यालयीन वेळात जनतेच्या निरीक्षणासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तरी नागरिकांना सूचित करण्यात

येते की, ही सूचना शासकीय राजपत्रात प्रकाशित झाल्याचे तारखेपासून एक महिन्याचे आत विकास योजनेतील उपरोक्त फेरबदलाच्या संबंधात ज्या लेखी सूचना किंवा हरकती उपसंचालक, नगर रचना, नागपूर सुधार प्रन्यासकडे प्राप्त होतील त्यावर नागपूर सुधार प्रन्यासकडून विचार होऊन नंतर फेरबदलाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येईल.

नागपूर :
दिनांक १४ मार्च २०१८.

डॉ. दिपक म्हैसेकर,
सभापती,
नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर.

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ५१.

BY CHAIRMAN, NAGPUR IMPROVEMENT TRUST

MODIFICATION U/s. 37 OF MAHARASHTRA REGIONAL & TOWN PLANNING ACT, 1966.

No. NIT-DDTP-Sec.-37-7--2018.—

The Revised Development Plan of Nagpur city prepared under the provisions of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 have been sanctioned by Government *vide* Urban Development Department Notification No.TPS-2496-2643-CR-300(a)97-UD-9, dated the 7th January 2000 and finally sanctioned by Government *vide* Notification No.TPS-2400-1628-CR-2000-UD-9, dated the 10th September 2001. Also, Nagpur Improvement Trust has been declared as "Planning Authority" for the seven Improvement Schemes being implemented by the Nagpur Improvement Trust *vide* Govt. Notification No.TPS-2401-855-CR-76-UD-9, dated the 27th February 2002. The said land falls in "Green Belt Control Scheme" within 7 schemes mentioned above.

In the said Revised Sanctioned Development Plan, the Nagpur Improvement Trust is desirous of making some Modification u/s. 37 of Maharashtra Regional & Town Planning Act, 1966. Accordingly, Nagpur Improvement Trust *vide* its Board Resolution No. 11-1174-dated 04-10-2017-SE-PLANNING has consented to make the aforesaid Modification in Development Plan of Nagpur. The aforesaid Modification proposed is as under.—

Sr. No.	Kh. No./ Mouza	Approximate Area	User as per sanctioned M.R.D.P.	Proposed Change u/s. 37 of M.R. & T.P. Act, 1966.
(1)	(2)	(3)	(4)	(5)
1	19/Dabha	0.53 Hect.	Agriculture	Residential

The Part Plan of Revised Development Plan of Nagpur showing the proposed modification is displayed in the Office of the Deputy Director, Town Planning, Nagpur Improvement Trust, Station Road, Sadar, Nagpur-440 001 during office hours on all working days. The Suggestions and Objections (in writing) which may be received by Deputy Director Town Planning, Nagpur Improvement Trust in respect of the said Modification to the Revised Development Plan within a period of one month from the date of publication of this notice in the *Official Gazette* will be considered. After hearing and final decision on objections, the said modification proposal will be submitted to the Government for sanction.

Nagpur :
Dated the 14th March 2018.

Dr. DEEPAK MHAISEKAR,
Chairman,
Nagpur Improvement Trust, Nagpur.